

*Bewegung versetzen* (eine Flüssigkeit): घर्म वदाता भूरपर्यति RV. 5,73,6.  
यज्ञे यज्ञे हृ सवना भूरपर्यो पत्सुन्वते पठमानाप्य शितेयः VĀLAKU. 11,1.  
भूरएः (von भूरएः) adj. zuckend, unruhig; *eifrig, beweglich* NAIGH. 2,  
15. Nrs. 12, 22. die Flamma RV. 4, 68, 1. 10, 46, 7. VS. 13, 51. RV. 4, 121,  
5. die Aṇḍin (vgl. भूरणा) 6, 62, 7. शकुन 10, 123, 6. VS. 18, 53. इन्द्र 13, 43.  
भूरिण् उण्डिस. 2, 72. du. f. *die Arme* NAIGH. 2, 4. *Himmel und Erde*  
Sā. sg. *die Erde* UGGVĀL.; in der That wohl 1) *Scheere* (wonach das u.  
तुरं Gesagte zu berichtigen ist): सं नः शिष्ठिहि भूरिणीस्वि तुरम् *wie die*  
*Schneide der Scheere* RV. 8, 4, 16. श्राव्ये गिर्हा चर्चराति तुरा न भूरिणी-  
स्वि AV. 20, 127, 4. — 2) *ein aus zwei Armen bestehendes Werkzeug*  
*des Wagenarbeiters, in welchem er das Holz festhält und bearbeitet;*  
etwa Schnitzbank: रथं न क्रतो अप्यसा भूरिणीः RV. 4, 2, 14. समी रथं न  
भूरिणीरहेतु दश त्वसरो अर्द्धतेष्यस्य आ 9, 71, 5, 26, 4. — 3) *ein best.*  
*Metrum, bei welchem ein Pāda eine oder zwei überflüssige Silben hat,*  
RV. PRĀT. 16, 10, 14, 17, 1. ČĀṄKU. ČR. 7, 27, 28. Ind. St. 8, 113. fg. 149.  
234. 279. — 4) *Bez. gewisser Einschreibungen in liturgischen Recitationen* PANKAV. Br. 12, 13, 21. Ind. St. 8, 69. — Vgl. भूरिण्.

भूरएः m. 1) *ein best. Thier* MBu. 3, 12245. Vgl. भूरएः, भारुएः, भे-  
रुएः. — 2) N. pr. eines Mannes PRAVARĀDHU. in Verz. d. B. H. 36, 11.  
भूरिका und भूरुरि f. *eine Art Gebäck BHĀVAPR. im ČKDRA. u. धूमसी.*  
भूरिणा von भूर्, adj. *unruhig, ungeduldig*: अत्यो न योग्यामुद्यंतस्त मूर्व-  
णिः RV. 4, 56, 1.

भूवन् (wie eben) *unruhige Bewegung* (des Wassers): तुर्यं प्रकासः प्र-  
चयस्तुरुपर्ययो मैदैप्रया इपणत्प भूरपर्यामियत्प भूरिणी RV. 4, 134, 5.

भूव 1) m. nach MAJAHU. *Bez. des Agni* VS. 13, 54. in Formeln neben  
भूवन u. s. w. KAU. 116, 128. — 2) = भूवस् *Lustgebiet* in einigen comp.:  
भूवादिवर्णन Verz. d. Oxf. H. 13, a, 16. भूरुवादिक् SŪRJAS. 12, 29. MĀRK.  
P. 18, 26; vgl. भूवर्तर्, भूरुवकर् fgg. — 3) m. *Schwamm* NICU. Pr. —  
Vgl. भौवायन.

भूवदत् P. 4, 4, 17, Vārtt. (von भूवत्; vgl. धारयदत्). *Beiw. der*  
*Āditja: श्राद्यत्येष्टा भूवदद्यश्च निवेदयूतिकामः* TS. 2, 3, 1, 1. KĀTU. 11,  
6, 15, 1. ĀCV. ČR. 4, 2. Dem Sinne nach so v. a. *Gediehen gebend.*

भूवदस् adj. nach DURGA zu NIR. 4, 15 so v. a. *भावयिता वस्त्राम्* RV.  
8, 19, 37. Der Padapāṭha trennt jedoch भूवत् वसुः; vgl. MÜLLER's  
Ausz. S. 23.

भूवन् (von 1. भू उण्डिस. 2, 80 (angeblich ved.). 1) n. a) *Wesen, belebtes Wesen, existirendes Ding; Welt*; = लोक, पिष्टप AK. 2, 1, 6, 3, 4, 1,  
2. TRIK. 3, 3, 250. H. 1363. MED. n. 102. HALĀ. 1, 133. = गग्न und जन  
MED. (st. जने ist जने zu lesen). RV. 4, 134, 2, 4. युवं हृ गर्भं जगतीपु ध-  
त्यो युवं विशेषं भूवनेष्वतः 137, 5. विश्वस्य भूवनस्य गोपा: 164, 21, 2, 3, 1.  
33, 8. जात श्राव्याम् भूवनानि रोदसी 3, 3, 10. दिवो धर्ता भूवनस्य प्रजापतिः  
4, 33, 2. एवो विश्वस्य भूवनस्य रात्रा 6, 36, 4, 10, 17, 1, 114, 4. तादिदासु भू-  
वनेषु द्येष्टम् 120, 1. 123, 7. AV. 2, 2, 1, 12, 1, 31, 13, 3, 14. VS. 9, 5, 13, 18,  
32, 5. जविष्टा भूवनेषु 41, 3, 1, 6, 1, 2, 3, 1. ČĀṄKU. ČR. 1, 11, 2, 15, 2, 11.  
GRAS. 3, 2. भूवनस्य पत्नी (Ushas) RV. 7, 73, 4. पति VS. 9, 20, 18, 44, 22,  
32, 36, 2. यदा (so die ed. Bomb.) चर्ति तिग्मांशुः परेण भूवनं सदा *über*  
*die Welt* —, *über die Erde hin* MBu. 3, 2988. पुनाति भूवनं पृथग्या रामा-  
यणमकानटो R. Einl. ČĀṄK. 167. 183. भूवनलोकनप्रतिः स्वार्गभिर्नानुभू-

यति *der Anblick der Erde* KUMĀRAS. 2, 45. वेणे भूवनविदिते MEGH. 6. उच्छुर्तुं  
भूवनमिदं भवादिधमग्नम् LA. (II) 92, 21. अत्र भूवने Spr. 2797, v. l. भूवने उस्मि-  
न् 3663. भूवनतिलकभूत 2826. भूवनहित *Heil der Welt* BHATT. 1, 1. अति-  
वित्तभूवनतत्त्वं एर्दे Einl. zu KĀVRAP. इन्द्रद्युम् तत्रस्य शब्दा भूवनेषु ऽर्थः  
unter den Menschen RAGH. 2, 53. धवलय (शशाङ्क) भूवनानि Spr. 1374. SŪR-  
JAS. 12, 16. यावन्मीति भूवनानि शंनुः Inschr. in Journ. of the Am. Or. S.  
6, 308, Cl. 31. भूवनज्ञान Verz. d. Oxf. H. 230, b, 33. °प्रतिष्ठादानविधि 33,  
b, 21. °विन्यास 8, a, 28. भूवनाम्युद्य 349, a, 6 v. u. °द्वयं *Himmel und Erde*  
RAGH. 1, 26. °त्रयं (vgl. त्रिभूवन) *Himmel, Luftraum und Erde* ČĀṄK. 186.  
Spr. 2826, v. l. PĀNKAR. 1, 2, 33. भूवनानि सप्त MBu. 12, 6924. भूवनः (sic)  
सप्त एव च 13, 1089. भूवनानि चतुर्दशं *die Erde nebst sechs Welten über*  
*ihr und sieben Welten unter ihr* WEBER, RĀMAT. UP. 290. PRAB. 54,  
9. VEDĀNTAS. (Allah., No. 93. भूवनानि चतुर्दशं auf Erden Spr. 2829.  
Vgl. वृत्तं, मत्त्वं. — b) *Ort der Existenz, Aufenthalt:* अत एव मे प्रा-  
चीने भूवनम् ČAT. BR. 1, 4, 1, 17. AV. 18, 1, 17. भूवन v. l. für भूवन *Haus*  
H. 990. — c) = भावन *das zur-Existenz-Bringen* NIR. 7, 25. richtiger  
das Werden oder *Gediehen* RV. 10, 88, 1. — d) *Wasser* NAIGH. 1, 15.  
AK. 1, 2, 3, 3. TRIK. H. 1069. MED. HALĀ. 3, 26. — 2) m. a) *ein best.*  
*Monat* Ind. St. 5, 83. TS. 1, 7, 9, 1, 4, 7, 11, 2. — b) N. eines Rudra (vgl.  
भूवनाधीश, भूवनाधीश्वर, भूवनेश) VP. 121, X. 17. — c) N. pr. eines Man-  
nes MBu. 13, 1765. Verz. d. Oxf. H. 101, b, 14. eines Āptja und Lied-  
verfassers von RV. 10, 137. — Vgl. भौवन.

भूवनकाश भु० + काश, m. *Weltkugel* Verz. d. Oxf. H. 8, a, 29. fg. 44,  
b, 27. Verz. d. B. H. No. 476. 486. SIDDHĀNTAÇIR. S. 127.

भूवनचन्द्र भु० + च०) m. N. pr. eines Mannes RĀGĀ-TAR. 3, 145.

भूवनच्यवै भु० + च्यवै) adj. *welterschütternd* RV. 10, 103, 9.

भूवनपति भु० + प०) m. *Wesenherr, Weltgebieter* VS. 2, 2. TS. 2, 6, 6,  
3. TBR. 3, 7, 6, 1. KĀTU. 23, 7. ČĀṄKU. ČR. 4, 20, 1. ĀCV. ČR. 1, 4, 4, 2. KĀTJ.  
ČR. 2, 1, 18, 19. Nach P. 6, 2, 20 auch oxyt. भूवनपति Wilson, Sel. Works  
I, 320 fehlerhaft für भूवनः.

भूवनपावन (भु० + पा०) adj. *weltreinigend*, f. ई भौवन देर गांगा  
Bhāg. P. 9, 9, 10.

भूवनभर्तर् भु० + भ०, m. *Herr der Welt, — der Erde* MBu. 3, 14209.

भूवनमति भूवन + मति) f. N. pr. einer Fürstin RĀGĀ-TAR. 7, 583, 681.

भूवनमष्टव्योर् भु० - म० - व्योर्) m. N. pr. eines Mannes COLEBR. Misc.  
Ess. II, 272.

भूवनराज भु० + राजन् m. N. pr. eines Fürsten RĀGĀ-TAR. 7, 252, 582.

भूवनशामिन् भु० + शान्) adj. *die Welt beherrschend*; m. *König, Fürst*  
RĀGĀ-TAR. 4, 463.

भूवनसद् भु० + सद्, adj. *in der Welt ruhend, — befindlich* TS. 1, 7, 12,  
1. TBR. 1, 3, 9, 1.

भूवनाङ्गुष्ठ भूवन + अ०) adj. *die Welt in Staunen versetzend*: चरित  
RĀGĀ-TAR. 3, 73. परिवर्त 6, 366. 8, 3497.

भूवनाधीश (भूवन + अ०) m. *Herr der Welt*, N. eines Rudra, WEBER,  
RĀMAT. UP. 313. — Vgl. भूवन. भूवनाधीश्वर, भूवनेश.

भूवनाधीश्वर भूवन + अ०) m. *Herr der Welt*, N. eines Rudra, WEBER,  
RĀMAT. UP. 312. — Vgl. भूवनाधीश, भूवनेश.

भूवनानन्द भूवन + आ०, m. N. pr. eines Mannes KĀPIČĀVAD. 9. fg.